

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ४

सभावृत्तांत

दिनांक - १६/१०/२०१५

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १६/१०/२०१५ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा. सदस्य उपस्थित होते.

१. मा.ताकवणे नंदा विकास - सभापती
२. मा.आर.एस.कुमार
३. मा.पांढरकर निलेश शंकरराव
४. मा.भारती फरांदे
५. मा.पाडाळे निता विलास
६. मा.लोखंडे गोरक्ष जाकाराम
७. मा.भोईर भाऊसाहेब सोपानराव
८. मा.म्हेत्रे सुरेश रंगनाथ
९. मा.कुटे चारुशीला प्रभाकर

याशिवाय मा.गावडे - सह आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.पाटील, मा.लहारे - प्रशासन अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचा विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आला.

विषय क्र.१) प्रभाग क्र.६ मोशी से.क्र.९ मध्ये फुटपाथ करणेबाबत - मा.भारती फरांदे, मा.सुरेश म्हेत्रे यांचा प्रस्ताव.

अ) दिनांक १८/०९/२०१५ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक २) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

आ) दिनांक ०३/१०/२०१५ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ३) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

सभा कामकाजात दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक : १४

विषय क्रमांक : १

दिनांक : १६/१०/२०१५

सुचक : मा.भारती फरांदे

अनुमोदक : मा.सुरेश म्हेत्रे

संदर्भ : मा.भारती फरांदे, मा.सुरेश म्हेत्रे यांचा प्रस्ताव -

महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.६ मोशी से.क्र.९ मध्ये फुटपाथ करणे या कामाची मुळ अंदाजपत्रकीय रक्कम रु.३०,००,०००/- एवढी आहे. सदर कामातून मोशी प्रभाग क्र.६ येथे विविध ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसविणे व स्थापत्य विषयक इतर कामे करणेकरिता सदर कामास र.रु.५०,००,०००/- (वाढीव र.रु.२०,००,०००/-) पर्यंत सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(नंदा विकास ताकवणे)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका


पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/७३३/२०१५

दिनांक : १७/१०/२०१५



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.